

3rd June, 2023

BSE Limited

1st Floor, New Trading Ring, Rotunda Building, P.J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai- 400 001 BSE scrip code: 500302 National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5th floor, Plot No. C/1, G-Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051

NSE symbol: PEL

Dear Sir / Madam,

Sub: Intimation under Regulations 30 and 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') - Newspaper Advertisement for information regarding 76th Annual General Meeting ('AGM') and Record Date for final dividend

Pursuant to Regulations 30 and 47 of the Listing Regulations, we hereby enclose copies of newspaper advertisement published in Business Standard (English) and Mumbai Lakshadeep (Marathi), in compliance with Ministry of Corporate Affairs, General Circular Nos. 20/2020 dated 5th May, 2020, and 10/2022 dated 28th December, 2022, *inter-alia* intimating, information regarding the 76th AGM of the Company scheduled to be held on Friday, 30th June, 2023 at 3:00 p.m. (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means and record date for final dividend.

Kindly take the above on record.

Thanking you,

Yours truly, For **Piramal Enterprises Limited**

Bipin Singh Company Secretary

Encl.: a/a

The largest chunk of the tobacco major's non-cigarette FMCG portfolio is growing rapidly on the back of hectic brand building, acquisitions, and new ventures

Kolkata, 2 June

he slow-cooked whole black lentils in a tomato gravy, "Dal Bukhara", a signature dish of ITC Maurya that has often earned high praise from some of the world's most powerful leaders, including former US President Bill Clinton, hit the supermarkets in a ready-to-eat format in 2001.

The launch under the "Kitchens of India" brand had marked ITC's foray into the non-cigarette fastmoving consumer goods (FMCG) space. In the next two decades, multiple launches across foods, personal care, education and stationery products, agarbattis followed to create one of India's largest FMCG players.

Revenues started kicking in and soon FMCG became second only to tobacco. In contrast, the bottomline (reported as profit before interest and tax or PBIT in the segment results) has been a slow starter. But if last year's numbers are any indication, the company's FMCG (non-tobacco) business appears to be coming of age.

At ₹1.386 crore, the non-ciga-



cent from ₹935 crore in FY22, the previous best. Revenues from the segment in FY23 at ₹19.153 crore were higher by 19.53 per cent from ₹16.023 crore in FY22.

Amnish Aggarwal, directorresearch, Prabhudas Lilladher, reckoned that Ebitda (earnings before interest, tax, depreciation and amortisation) margins hit double digits in FY23 for the first time. "For the last six years, Ebitda margins have been expanding year-on-year (YoY). In FY17, it had stood at 2.5 per cent and FY22 ended at 9 per cent. Last financial year, it was at 10.2 per cent."

In its post-O4FY23 results report. rettes FMCG segment clocked its Motilal Oswal mentioned, ITC's highest PBIT in FY23, up 48.23 per earnings outlook is better compared

FY24 and FY25. The foundation was in preparation for some time; investments in manufacturing, the Integrated Consumer Goods Manufacturing and Logistics facilities (ICML), and digitisation are long-running initiatives that are now bearing fruit.

to other large-cap staples players in

There are about 11 ICMLs across the country - most were established in the last three to five years.

An integrated digital architecture covers 200 factories, 50 warehouses, 2.200 distributors, and more than 17.000 stockists besides 2.5 million retailers leading to efficiencies, according to company sources.

Add to this, a focus on premium-

isation and portfolio strategy and you have ITC's recipe for margin

While cost take-out was in focus, beefing up distribution channels has been in the works too. The market coverage has been stepped up to approximately 2.1 times the pre-pandemic level.

ITC straddles a wide range of businesses — cigarettes, hotels, agri business, paperboards, paper and packaging - but it's the diversification in FMCG (read foods), that draws on the institutional strengths the most. Foods is the biggest chunk in the FMCG portfolio. Be it agri for sourcing or hotels for cuisine expertise or paper for packaging - the foods business is really the sum of many parts.

When it comes to revenue, the FMCG segment accounts for the largest chunk (22.83 per cent) after cigarettes, which still leads the pack with 37.27 per cent of revenues and 75.42 per cent of PBIT (in FY23). But FMCG has now started contributing to the bottomline more meaningfully.

The non-cigarette FMCG segment was painstakingly put together over the years with brands built from

REVENUE FROM OPERATIONS 58,873 cigarette boards, paper & packaging **PROFIT/LOSS BEFORE INTEREST & TAX**

Hotels

scratch. At the back-end, it's pow-crore in terms of consumer spendered by 400 scientists at ITC's Life Sciences and Technology Centre in Bengaluru, the research and development platform.

FMCG-others

FMCG-

cigarette

Source: Capitaline

SMOKE SIGNALS

ITC consolidated figures in ₹ crore

In the last three years, the company has launched 300 products. It peaked during the Covid-19 pandemic in FY21 at 120; in FY23, it was still at over 90.

"ITC is one of the most aggressive FMCG companies in terms of innovation and product launches." Prabhudas Lilladher's Aggarwal said.

Adding to the homegrown brands — there are five perched at ₹1,000

are now a string of acquisitions, a distinct trend in the last five years.

Paper

boards, paper

& packaging

Compiled by BS Research Bureau

■ FY21 ■ FY22 ■ FY23

The big-ticket Sunrise happened in July 2020, followed by Sproutlife Foods, makers of Yoga Bar healthy foods. In between, it invested in D2C brands Mother Sparsh and Mylo. Not that ITC was shy of acquisition earlier — it bought brands such as Savlon, B Natural, Nimyle — but the

scale has notched up recently. After the acquisition, Sunrise has joined the elite ₹1.000-crore club along with Aashirvaad (over ₹7,000 crore), Sunfeast (over ₹4,500 crore),

Bingo!, Yippee!, and Classmate.

Sproutlife is a work in progress. ITC acquired 39.4 per cent on May 4 and is expected to complete 100 per cent acquisition in three to four years.

New revenue streams such as food-tech are also getting added to the non-cigarette FMCG business. Leveraging the strengths of its foods and hospitality verticals, ITC set up a string of cloud kitchens in Bengaluru — the brands are available on delivery platforms. So far in a pilot phase, food-tech would branch out to one or two other cities this financial year, company sources said.

Though this is more on the OSR trajectory, the opportunities in the FMCG space are also immense with an addressable market size of ₹5 trillion. And there is room for growth in revenues and profitability.

"Given the size of the FMCG business, there is a lot more scope for margin expansion — we expect 100 basis points this year," Aggarwal said.

But there is a buzz around ITC and it's certainly not just for the noncigarette FMCG business. The heavy-lifting cigarettes has bounced back in the last five to six quarters. The hospitality segment is on a stellar run with leisure and business travel picking up — the asset-right model is also working in its favour. Margins have expanded in the rest of the businesses as well.

That is reflecting on the ITC stock, which has outperformed the broader benchmark indices by a wide margin. Perhaps it's also helping drown out the clamour for demerger of businesses and concerns around ESG (environmental social and governance) with its

PIRAMAL ENTERPRISES LIMITED CIN: L24110MH1947PLC005719

Piramal Regd. Office: Piramal Ananta, Agastya Corporate Park Opposite Fire Brigade, Kamani Junction, LBS Marg, Kurla (West), Mumbai - 400 070 Tel No.: (+91-22) 3802 3000/4000

Email Id: complianceofficer.pel@piramal.com Website: www.piramal.com

INFORMATION REGARDING ANNUAL GENERAL MEETING AND RECORD DATE FOR DIVIDEND

The Ministry of Corporate Affairs has vide its circular dated 5th May, 2020 read with circulars dated 8th April, 2020, 13th April, 2020, 13th January, 2021, 14th December, 2021, 5th May, 2022 and 28th December, 2022 (collectively referred to as 'MCA Circulars') and Securities and Exchange Board of India ('SEBI') vide its circulars dated 12th May, 2020, 15th January 2021, 13th May, 2022 and 5th January, 2023 (collectively referred to as 'SEBI Circulars') permitted holding of the Annual General Meeting ('AGM') through Video Conference ('VC') Other Audio Visual Means ('OAVM'), without the physical presence of the Members at a common venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ('the Act') and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the MCA Circulars and the SEBI Circulars, the 76th AGM of the Members of Piramal Enterprises Limited ('the Company') will be held on Friday, 30th June, 2023 at 3:00 p.m. (IST) through VC / OAVM, to transact the businesses that will be set out in the Notice convening the AGM.

In accordance with the MCA Circulars and SEBI Circulars, the Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2022-23 will be sent only by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Depository Participant(s) ('DPs') / Link Intime India Private Limited ('Link Intime'), Registrar and Share Transfer Agent of the Company. These documents will also be available on the website of the Company at www.piramal.com and on websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com Members will be able to attend and participate in the AGM through VC / OAVM only. The instructions for joining the AGM will be provided in the Notice of the AGM and attendance of the Members attending the AGM through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning quorum under Section 103 of the Act.

The Company will be providing to its Members the facility of casting the votes through remote e-voting as well as the facility of voting through e-voting system during the AGM to enable them to cast their votes on the resolutions set out in the Notice of the AGM. The Company has engaged the services of NSDL for providing this facility to the Members. Detailed instructions in this regard will form part of the Notice of the AGM.

Payment of Final Dividend

The Company has fixed Friday, 16th June, 2023 as the 'Record Date' for the purpose of determining the names of Members eligible for final dividend of ₹ 31 per equity share of the face value of ₹ 2 each for the financial year ended 31st March, 2023, subject to approval of the Members at the ensuing AGM of the Company.

In case the Company is unable to pay the dividend to any Member directly in their bank account through the electronic mode, due to incomplete or non-availability of their bank account details, the Company shall dispatch cheque/demand draft to such Members.

Pursuant to the Finance Act, 2020, dividend income is taxable in the hands of Members w.e.f. 1st April, 2020 and the Company is required to deduct tax at source at time of paying dividend to the Members at the prescribed rates on the said Record Date. For the prescribed rates for various categories, the Members are requested to refer to our website at https://www.piramal.com/investor/piramal-enterprises-limited/ shareholder-information/dividend/.

A Resident individual member with PAN and who is not liable to pay income tax can avail the benefit of non-deduction of tax at source by submitting a duly completed and signed yearly declaration in Form No. 15G/ 15H as maybe applicable, through email to peldivtax@linkintime.co.in or uploaded at https://web.linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html by Friday, 9th June, 2023, 6:00 p.m. (IST). Members are requested to note that in case their PAN is not registered or having invalid PAN, the tax will be deducted at a higher rate of 20%. No communication/documents on the tax determination/deduction shall be considered after Friday. 9th June, 2023, 6:00 p.m. (IST).

Registration of e-mail and/or updation of bank account:

The Members whose e-mail addresses are not registered and/ or who have not updated their bank account details for receiving the dividends directly in their bank account through electronic remittance are requested to follow the procedure

given below.			
Physical Holding	Register / update your e-mail address and/ or update your bank account details in prescribed Form ISR-1 along with the necessary supporting documents with Link Intime through e-mail at rnt.helpdesk@linkintime.co.in or by courier at C-101, 1st Floor, 247 Park, L B S Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083.		
Demat Holding	Register/update your e-mail address and/ or bank account details with your respective DP by following the procedure prescribed by the DP.		

Place: Mumbai

Date: 2nd June, 2023

For Piramal Enterprises Limited

Bipin Singh Company Secretary Aditya Birla Capital Limited



Regd. Office: Indian Rayon Compound, Veraval - 362 266, Gujarat | Tel: 91 2876 243257 | Fax: 91 2876 243220 CIN: L67120GJ2007PLC058890 | www.adityabirlacapital.com | abc.secretarial@adityabirlacapital.com

NOTICE OF THE EXTRA-ORDINARY GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING

- An Extra-Ordinary General Meeting ("EGM/Meeting") of the Members of Aditya Birla Capital Limited ("the Company/your Company") will be held on Saturday, 24th June 2023 at 11:00 a.m. (Indian Standard Time) through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder read with Ministry of Corporate Affairs ("MCA") Circulars dated 8th April 2020, 13th April 2020, 13th April 2020, 13th June, 2020, 23rd June, 2021, 8th December, 2021, 5th May 2022 and 28th December, 2022 and the provisions of Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 to transact the special business set out in the Notice calling the EGM. Members participating through the VC / OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013.
- In compliance with the relevant Circulars, the Notice of EGM and other documents required to be attached thereto, have been sent through email on 2nd June 2023 to those Members of the Company whose email address(es) are registered with the Company / Depository Participants.
- The aforesaid documents are also available on the Company's website at https://www. adityabirlacapital.com/investor-relations and on the website of the Stock Exchanges, i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of Company's Registrar and Transfer Agent, M/s KFin Technologies Limited ("KFinTech") at https://evoting.kfintech.com/.
- Relevant documents referred to in the Notice of EGM are available for inspection electronically without any fee by the Members from the date of circulation of the Notice of EGM up to the date of the EGM. Members seeking to inspect such documents can send an email to abc.secretarial@ adityabirlacapital.com asking for the same.
- Members who would like to express their views or ask questions during the EGM may register themselves by logging on to https://emeetings.kfintech.com and clicking on the 'Speaker Registration' option available on the screen after log in. The Speaker Registration will be open from Monday, 19th June 2023 to Wednesday, 21st June 2023. Only those Members who are registered will be allowed to express their views or ask questions. The Company reserves the right to restrict the number of questions and number of speakers, depending upon availability of time as appropriate
- Alternatively, Members holding shares as on the cut-off date may also visit https://emeetings. kfintech.com and click on the tab 'Post Your Queries' and post their queries / views / questions in the window provided, by mentioning their name, demat account number / folio number, email ID and
- 7. Instructions for remote e-voting and e-voting at the EGM:

In compliance with the Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, 2015, the shareholders are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of EGM using electronic voting system (e-voting) provided by KFinTech. Shareholders have option to cast their vote using the remote e-voting or e-voting during the EGM ("Insta Poll"). The process for remote e-voting and e-voting during the EGM is provided in the Notes of the Notice of the EGM. The Cut-off date for determining the eligibility of Shareholders for e-voting is Saturday, 17th June 2023.

The remote e-voting facility will be available during the following period:

Commencement of remote e-voting:	9:00 a.m. (IST) on Wednesday, 21st June 2023
End of remote e-voting:	5:00 p.m. (IST) on Friday, 23 rd June 2023

The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be forthwith disabled by KFinTech upon expiry of the aforesaid period.

- A person, whose name is recorded in the Company's Register of Members or in the Register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e., Saturday, $17^{\rm th}$ June 2023, only shall be entitled to avail the facility of remote e-voting or for participation at the EGM and voting through Insta Poll.
- Manner of registering / updating email address(es):
 - a) Members holding shares in physical mode, who have not registered / updated their email address(es) with the Company, are requested to register/ update the same by sending request at M/s KFin Technologies Limited, Selenium Building, Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad 500 032 along with Form ISR-1 and other relevant forms and documents. The format of Form ISR-1 is available on the website of KFinTech at https:// ris kfintech com/clientservices/isc/
- b) Members holding shares in dematerialised mode who have not registered their e-mail address(es) with their Depository Participant(s) are requested to register / update their email address(es) with the Depository Participant(s) with whom they maintain their demat accounts 10. The Members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the Meeting but shall
- not be entitled to cast their vote(s) again at the Meeting. Once the vote on a resolution is cast by a Member, whether partially or otherwise, the Member shall not be allowed to change it subsequently or cast the vote again.
- 11. Any person, who acquires shares of the Company and becomes Member of the Company after the dispatch of the notice of EGM and holding shares as on the cut-off date i.e. **Saturday**, **17**th **June 2023**, can login and obtain Login ID and password by sending a request at evoting@kfintech.com. However, if a person is already registered with KFinTech for remote e-voting then existing User ID and password can be used for casting the vote.
- 12. In case of any query pertaining to e-voting. Members may refer to the "Help" and "FAOs" sections a E-voting user manual available through a dropdown menu in the "Downloads" section of KFinTech's website: https://evoting.kfintech.com/. For any grievances related to remote e-voting, please contact Mr. Ganesh Chandra Patro, Assistant Vice President, M/s KFin Technologies Limited, Selenium Building, Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad 500 032; at e-mail: einward.ris@kfintech.com; Phone No.: +91 40 6716 1630; Toll-free No.: 1800-
- 13. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of EGM and in particular, instructions for joining the EGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting at
- 14. For any queries relating to EGM, Members can write to KFinTech at E-mail ID: einward.ris@ kfintech.com or to the Company at abc.secretarial@adityabirlacapital.com with the subject line "Aditya Birla Capital Limited – EOGM 2023".

By order of the Board of Directors of **ADITYA BIRLA CAPITAL LIMITED**

Amber Gupta Company Secretary and Compliance Officer A14091

TATA INVESTMENT CORPORATION LIMITED CIN: L67200MH1937PLC002622

Tel: 022-66658282 Fax: 022-66657917 E-mail: ticl@tata.com

NOTICE OF THE 86TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE

Annual General Meeting

NOTICE is hereby given that the Eighty-Sixth (86th) Annual General Meeting ('AGM' or 'Meeting') of the Members of Tata Investment Corporation Limited ('the Company') will be held on Tuesday, 27th June, 2023 at 11.00 a.m. (IST) through Video Conferencing ('VC') facility / Other Audio Visual Means ('OAVM') ONLY, to transact the businesses set out in the Notice of the AGM.

In accordance with the General Circulars dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020 along with subsequent circulars issued in this regard, the latest being Circular dated 28th December, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as 'MCA Circulars') and Circular dated 13th May, 2022 read with Circular dated 5th January, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars'), the Company has sent the Notice of the 86th AGM along with the Annual Report 2022-23 on Friday, 2nd June, 2023, through electronic mode only, to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent ('Registrar') and Depositories. The Company shall send copy of physical Annual Report for the FY 2022-23 to those Members, who request the same at ticl@tata.com.

The Annual Report 2022-23 of the Company, inter alia, containing the Notice and the Explanatory Statement of the 86th AGM is available on the website of the Company at https://tatainvestment.com/wp-content/uploads/2023/06/TICL-Annual-Report-2022-23.pdf and on the websites of the Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com. A copy of the same is also available on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com. Remote e-Voting:

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 of the

Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Secretarial Standards - 2 issued by the Institute of Company Secretaries of India on General Meetings and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before the AGM and during the AGM in respect of the businesses to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means. The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note the following:

The remote e-Voting facility would be available during the following period:

not be allowed to vote electronically beyond the said date and time.

Commencement of remote e-Voting From 9.00 a.m. (IST) on Friday, 23rd June, 2023 End of remote e-Voting Upto 5.00 p.m. (IST) on Monday, 26th June, 2023 The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Members will

- The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Tuesday, 20th June, 2023 ('Cut-Off Date'). The facility of remote e-Voting system shall also be made available during the Meeting and shall be disabled 15 minutes after the conclusion of the Meeting. Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting. Once the vote on a resolution is cast by the Member, the same shall not be allowed to be changed subsequently. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before / during the AGM. Members who have cast their vote by remote e-Voting prior to the Meeting may also attend the Meeting electronically, but shall not be entitled to vote on such resolution(s) again.
- A non-individual shareholder or shareholder holding securities in physical mode, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the despatch of the Notice and holds shares as on the cut-off date, may obtain the User ID and Password for e-Voting by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if the shareholder is already registered with NSDL for remote e-Voting then he/she can use his/her existing User ID and password for casting
- Individual shareholders holding securities in electronic mode and who acquire shares of the Company and become a Member of the Company after despatch of the Notice and hold shares as of the cut-off date may follow the login process mentioned at point 29(B) of the Notice of the AGM. Members can also login by using the existing login credentials of the demat account held through Depository Participant registered with NSDL or Central Depository Services Limited ('CDSL') for e-voting facility.
- A person who is not a Member as on the cut-off date should treat the Notice of the AGM for information purposes only.

Mr. P. N. Parikh (Membership No. FCS 327) or failing him Mr. Mitesh Dhabliwala (Membership No. FCS 8331) or failing him, Ms. Sarvari Shah (Membership No. FCS 9697), of Parikh & Associates, Practicing Company Secretaries, has been appointed as the Scrutiniser to scrutinise the remote e-Voting process before / during the AGM in a fair and transparent manner.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the 'Downloads' section of www.evoting.nsdl.com or call NSDL on 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request Ms. Pallavi Mhatre, Senior Manager - NSDL at evoting@nsdl.co.in.

Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any technical issues related to login through Depository i.e. NSDL and CDSL:

Login type	Helpdesk details
Individual Shareholders	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk
holding securities in	by sending a request at evoting@nsdl.co.in or call at 022 - 4886 7000
demat mode with NSDL	and 022 - 2499 7000
Individual Shareholders	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk
holding securities in	by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at
demat mode with CDSL	toll free no. 1800 22 55 33

Book Closure and Dividend:

Notice is further given that pursuant to Section 91 of the Act and the Rules framed thereunder, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, 13th June, 2023 to Tuesday, 20th June, 2023 (both days inclusive) for the purpose of the 86th AGM and payment of Dividend of Rs. 48/- (480%) per Ordinary Shares of Rs.10 each of the Company. The dividend, if declared by the Members, will be paid on or after Thursday, 29th June, 2023. The detailed process/ Forms of the same is available on the website of the Company at www.tatainvestment.com.

> For Tata Investment Corporation Limited Manoj Kumar C V

Place: Mumbai Chief Financial Officer and Company Secretary Dated: 2nd June, 2023

Date: 2nd June, 2023







'शासन आपल्या दारी' हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी पथदर्शक ठरावा – कोल्हापूर जिल्हाधिकारी

कोल्हापूर, दि.१ : जिल्ह्यात 'शासन आपल्या दारी' या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे ११ जून रोजी आयोजन करण्यात येत आहे. तरी सर्व शासकीय विभाग व अधिनस्त सर्व अधिकारी कर्मचारी यांनी युद्ध पातळीवर काम करून जिल्ह्याला देण्यात आलेल्या ७५ हजार लाभार्थी निवडीच्या उद्घिष्टापेक्षा अधिक लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी अहोरात्र काम करावे व हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी पथदर्शक ठरेल यासाठी परस्परात योग्य समन्वय ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात 'शासन आपल्या दारी' उपक्रमाच्या पूर्वतयारी दुकान क्र.७६/ईएमपी७५/फेज ४, ठाकूर गाव, आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री रेखावार मार्गदर्शन करत होते. यावेळी सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, इचलकरंजी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा अग्रणी

बँक व्यवस्थापक

समाज कल्याण

गणेश गोडसे, जिल्हा

अधिकारी दीपक घाटे,

जिल्हा महिला व बाल

शिल्पा पाटील, जिल्हा

विकास अधिकारी

आरोग्य अधिकारी

डॉ. योगेश साळे,

तहसीलदार स्वप्निल

पवार यांच्यासह अन्य

विभागाचे अधिकारी

उपस्थित होते.

जिल्हाधिकारी रेखावर म्हणाले की शासन आपल्या दारी हा उपक्रम पूर्णपणे शासकीय कार्यक्रम असून या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे. सर्व यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांची निवड करावी. कार्यक्रमासाठी लाभार्थी ने-आण करण्याची सर्व जबाबदारी त्या त्या विभागाची असून गगनबावडा तालुक्यासाठी २५ बसेस व इतर सर्व तालुक्यासाठी प्रत्येकी ६० बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. प्रत्येक विभागाने पुढील सात दिवसात आपल्या अधिनस्त सर्व अधिकारी-कर्मचारी यांना प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची माहिती घेऊन त्या कुटुंबातील व्यक्तींना कोणत्या शासकीय योजनेचा लाभ मिळू शकतो याची माहिती घ्यावी व लाभार्थ्यांची निवड अंतिम करावी. निवडलेल्या लाभार्थ्याला शासकीय योजनेचा १०० टक्के लाभ मिळालाच पाहिजे याबाबत संबंधित विभागाने योग्य ती

दक्षता घ्यावी, असेही

निर्देश जिल्हाधिकारी

रेखावार यांनी दिले.

जाहीर सूचना

भरत त्रिवेदी यांच्या नावे असलेले शिव प्रेरणा को–ऑप. हौसिंग सोसायटी लि.चे अनुक्रमांक ३९६ ते ४०० धारक ५ (पाच) सर्वसाधारण शेअर्सकरिता भागप्रमाणपत्र क्र.८५ हरवले आहे आणि याबाबत द्य्यम भागप्रमाणपत्र वेतरणासाठी सोसायटींकडे पत्ताः बी-००३, शिव प्रेरणा कोहौसेलि., असल्फा गाव, घाटकोपर अंधेरी लिंक रोड, साकिनाका पश्चिम, मुंबई-४०००७२ येथे अर्ज करण्यात आला आहे. जर कोणास दुय्यम भागप्रमाणपत्र वेतरणास आक्षेप असेल त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसात कळवावे.

जाहीर सूचना

श्री. अनिल खन्ना हे मर्क्युरी कोहौसोलि., पत्ताः एव्हरशाईन्स मिलेनियम पॅराडाईज, ठाकुर गाव कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ या सोसायटीचे सह-सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारत क्र. मधील फ्लॅट क्र.२०३, ईएमपी ०२ चे धारक आहेत यांचे १७.०३.२०२३ रोजी कोणतेही वारसदार नेमता निधन झाले

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल मेळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन् दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपास् १५ दिवसांत कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्य प्रतींसह मार्गावण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदती जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, त मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दींमधील दिलेल्या मार्गाने व्यवह करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर काही दावे गक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्य उपविधीतील तरतुदींनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्य तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.११.०। ते सायं.५.०० पर्यंत उपलब्ध आहेत. दिनांक: ०२.०६.२०२३ सही/ स्मिता आर. घाडी ठिकाण: मुंबई वकील उच्च न्यायालय, मुंबई

जाहीर सूचना

कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१.

की, माझे अशील श्री. केवत रामसुरेश सोमाई यांनी फ्लॅट क्र.३०२, ३रा मजला, क्षेत्रफळ ६५६ चौ.फु. (६०.९६ चौ.मी. विक्री करारनामा दिनांक ०५.०६.२००६ नुसार नोंद) (बिल्टअप क्षेत्र), इमारत क्र.१९, चंद्रेश ॲकॉर्ड श्री कोहौसोलि. सर्व्हें क्र.४७१(पी), ४७४/५, ४७५ (पी), मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पुर्व), जिल्हा ठाणे ही जागा युनियन बँक ऑफ इंडिया यांच्याकडून अ.क्र.:टीएनएन-७-६८३६-२०२० अंतर्गत दिनांक २८.०८.२०२० रोजी नोंदणीकृत दिनांक २८.०८.२०२० रोजीचे विक्री प्रमाणपत्रानुसार खरेदी केले आहे आणि मधु ए. राय यांनी सदर फ्लॅट क्र.३०२ ही जागा श्री. शैलेंद्र एच. **म्हशीलकर** यांच्याकडून अ.क्र.:टीएनएन-७-०५५७५-२००६ अंतर्गत दिनांक ११.०७.२००६ रोजी नोंदणीकृत दिनांक ०५.०७.२००६ रोजीचे विक्री करारनामानुसार खरेदी केले होते आणि श्री. शैलेंद्र एच. म्हशीलकर यांनी सदर फ्लॅट क्र.३०२ ही जागा मे. लोधा ॲण्ड संघवी प्रिमायसेस प्रा.लि. यांच्याकडून खरेदी केली होती. मे. लोधा ॲण्ड संघवी प्रिमायसेस प्रा.लि. आणि श्री. शैलेंद्र एच. म्हशीलकर यांच्या दरम्यान झालेला सदर प्रथम करारनाम हरवला आहे. जर कोणासही सदर मालमत्तेव काही दावा असल्यास त्यांनी खाली नमुद केलेल्या आमच्या कार्यालयात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **७ दिवसात** कळवावे. अन्यथा असे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल. ठेकाण: मुबई

दिनांक: ०२.०६.२०२३ ॲड. के.एम. मिश्रा (वकील उच्च न्यायालय) ए/३७, दुकान क्र.१, युनिक पॅलेस, शांती पार्क, मिरा रोड (पुर्व), ठाणे-४०११०७.

जाहीर सूचना

श्रीमती सुधा रजनिकांत मेहता या विक्की क्लासिक को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता: महावीर नगर, कांदिवली पश्चिम, मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या संयुक्त सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील ए विंगमधील ४थ्या मजल्यावरील फ्लॅट क्र.४०८ च्या धारक आहेत, यांचे १६.०५.२०२३ रोजी निधन झाले.

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/

मिलकतीमधील मयत सभामदाच्या मदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१५ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल / मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदींनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.९.०० ते स.१०.०० पर्यंत उपलब्ध आहेत. दावेदारांनी सोसायटीचे सचिव/अध्यक्ष या दोघांकडेही त्यांचे दावा/आक्षेप खाली नमुद

विक्की क्लासिक कोहौसोलि महावीर नगर, कांदिवली पश्चिम, मुंबई–४०००६७ च्या वतीने व करिता विक्री क्लासिक को-ऑप.हौ.सो.लि. ठिकाण: मुंबई मा. सचिव/अध्यक्ष

केलेल्या पत्त्यावर कळवावेत:

सोसायटीचा पत्ता:

मा. सचिव/अध्यक्ष

दिनांक: ३१.०५.२०२३

प्तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की, माझे अशील **१) श्री. अल्पेश राजेश** पारेख व २) श्रीमती पायल अल्पेश पारेख यांनी खालील अनुसूचीत सविस्तरपणे नमूद केलेली मालमत्ता विद्यमान मालक **मे**. स्पार्कल ग्लास प्रायव्हेट लिमिटेड पांच्याकडन खरेदी करण्याची तयारी दर्शविली

जाहीर सूचना

जर कोणा व्यक्तिस सदर खालील अनुसुचीत सदर मालमत्ता किंवा भागावर वारसाहक, विक्री, अदलाबदल, मुक्तता, भाडेपट्टा, मालकीहक्क, ताबा, जप्ती, लिस पेन्डन्स, तारण, भागिदारी, अधिभार, बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशना पासून **१४ (चौदा)** दिवसांच्या आत खालील स्वाक्षारीकर्ताकडे सर्व पृष्ठयर्थ दस्तावेजांच्या प्रतींसह कळवावे. अन्यथा अशा व्यक्ती/ संघटना/संस्था यांचे असे दावे असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि ते माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसुचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर माझे अशील व्यवहार सुरू करतील.

मालमत्तेची अनुसुची बेगरशेत जमीन प्लॉट क्र.ए-७०, क्षेत्रफळ ७१३ चौ.मी. तसेच त्यावर उभ्या असलेल्या संरचनांसह जमीन सर्व्हे क्र.१६२, गाव पोमन, ालुका वसई, जिल्हा पालघर, ग्राम पंचायत गोमन यांच्या न्यायक्षेत्रात, पंचायत समिती वसर्द तलाठी सजा कामन व तहसिलटार वसई आणि हमी उप-निबंधक वसई येथील

सही/ (आर. जे. चोथानी)

गलमत्तेचे सर्व भाग व खंड.

डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१

PUBLIC NOTICE

SHRI AMRITLAL KALURAM THAKUR ne member of NEW SHREE KAVERI CO OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. naving address at River Park Comple Shiv Vallabh Cross Road, Rawalpada Dahisar (East), Mumbai 400 068 and was holding Shop No. 01 in the building of the

By sale deed dated 25/01/2007 he has sole the said shop premises to MRS. Ratna Sinha gave valuable consideration but did not issue he original share certificate to MRS. Ratha Sinha. Share certificate received by Amritla on 3/2/2007 which is reported as missing. The society hereby invites claims an

objections from the heir of heirs or othe claimants/objector or objectors to issue of duplicate share certificate bearing No. 15 is respect of the shop premises being No. 01 having 5 fully paid up shares of Rs.50/ each from 71 to 75 in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of nis/her/their claims/ objections for issue of duplicate share certificate in the name of SHRI AMRITLAL KALURAM THAKUR i the capital/property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the any person in the capital/property of th society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims objections, if any, received by the society for the issue of the duplicate share certificate the ame of SHRI AMRITLAL KALURAM THAKUR in the capital/property of the society under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the 1a.m. / 7p.m. to secretary of the society between 6p.m / 9p.m. from the date o publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of NEW SHREE KAVERI CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD, Hon. Secretary

.... अर्जदा

Place: Mumbai

जाहीर नोटीस

वकील

उप निबंधक, सहकारी संस्था, मुंबई यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१.

जनहित सहकारी पतपेढी मर्यादित

श्री. ज्ञानदेव दिलीप पाटील

श्री. आनंदा चंद्रकांत कंक

श्री. प्रशांत सावंत लोखंडे

श्री. चंद्रकांत नारायण चाळके

पत्ता:- डी- २. प्लॉट नं. २७. जय मल्हार को-ऑप. हौ. सोसा. लि. म्हाडा कॉलनी, मुलुंड (पूर्व), मुंबई- ४०००८१.

अनुक्रमांक १ ते ८					
अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रुपये	जाब देणार क्र.
१	श्री. प्रशांत सावंत लोखंडे	२९/०३/२०२३	१८३७	३,२५,५६७	१
2	श्री. चंद्रकांत नारायण चाळके	२९/०३/२०२३	१८३९	६०,४६७	2
ş	सौ. दिपश्री रघुनाथ गोसावी	२९/०३/२०२३	१८४१	५०,९१६	१
Х	श्री. महादेव रघुनाथ गोसावी	२९/०३/२०२३	१८४१	५०,९१६	7
$\overline{}$					

२९/०३/२०२३

२९/०३/२०२३

२९/०३/२०२३

२९/०३/२०२३

सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स गठविण्यात आलेले आहे.परंतू प्रतिवादी यांना समन्स रुजु न झाल्याने व त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स देत आहोत. उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वत: जातीने **दिनांक ०९/०६/२०२**३ <mark>रोजी दुपारी १२:३० वाजता</mark> दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या कार्यालयात हजर रहावे.

. या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेव हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाण . ग्रील तारखेस तत्पुर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल. म्हणून आज दिनांक १९/०५/२०२३ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



उप निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई

१८४२

१८४२

१८४३

१८४३

१,०७,९३५

,०७,९३८

, २१, ०२४

३,२१,०२४

SHRIRAM

SHRIRAM City

श्रीराम फायनान्स लिमिटेड

नोंदणीकत कार्यालय: श्री टॉवर्स, प्लॉट क्र.१४ए, साऊथ फेज इंडस्टीयत इस्टेट, गिंडी, चेन्नई-६०००३२. शाखा कार्यालय: सॉलिटेयर कॉर्पोरेट पार्क इमारत क्र.७, ७७२, ७वा मजला, गुरु हरगोविंदजी मार्ग, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३. वेबसाईट:www.shriramfinance.in

वास्तविकताबा सचना

टीप: हे कळविण्यात येते की, श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेडचे एनसीएलटी, चेन्नईच्या आदेशानुसार श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेडमध्ये एकत्रीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेडचे नाव बदलून श्रीराम फायनान्स लिमिटेड असे ३०.११.२०२२ पासून ३०.११.२०२२ रोजी नाव बदलण्याच्या अनुषंगाने इन्कॉर्पोरेशन प्रमाणपत्राद्वारे

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सदर कायदा) अंतर्गत **श्रीराम फायनान्स लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर मागणी सूचनेत नमुद . १कम जमा करण्याकरिता तक्त्यात दिल्याप्रमाणे तपशिलानुसार कर्जदार/सह-कर्जदार/तारणकर्ता यांना मागणी सूचना वितरीत केली होती.

कर्जदार/सह–कर्जदार/तारणकर्ता यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सह–कर्जदार/तारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, **श्रीराम फायनान्स लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकर्न्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) च्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत मालमत्तेचा **वास्तविक ताबा** घेतलेला आहे

अधिकाराअतगत मालमत्तचा वास्तावक ताबा घतलला आह.			
कर्जदाराचे नाव	मागणी सूचनेनुसार देय	मालमत्तेचे	
व पत्ता	थकबाकी	वर्णन	
?) मे. कृष्णा ड्राय फुटस्	दिनांक १९.१०.२०२१	फ्लॅट क्र.१०, तळमजला,	
(कर्जदार) मालक श्री.	रोजी देय रक्कम	सी विंग, सुर्यलोक	
क्रानसिंग बदनसिंग	रु.३१,५६,१६०/-	अपार्टमेंटस् बी ॲण्ड सी	
गजपुरोहित, पत्ताः दुकान	(रुपये एकतीस लाख	कोहौसोलि., जुना सर्व्हे	
इ. ५, साई ऐश्वर्या, एसआरए	छपन्न हजार एकशे साठ	क्र.७, नवीन सर्व्हे	
कोहौसोलि., इमारत कार्टर रोड	फक्त) अधिक वर नमूद	क्र.३४३, हिस्सा क्र.१	
फ्र.३, बोरिवली पुर्व, मुंबई -	केलेल्या कर्ज कराराच्या	(भाग), जनता नगर रोड,	
४०००६६.	अटी व शतींनुसार इतर	पोद्दार शाळेजवळ, भाईंदर	
२) श्री. कानसिंग बदनसिंग	खर्च आणि खर्चासह	(पश्चिम), जिल्हा ठाणे-	
राजपुरोहित (सह-कर्जदार/	कराराच्या दराने पुढील	४०११०१ येथील	
जामिनदार), एफ१०४, ५०३,	व्याज आणि शुल्कासह.	मालमत्तेचे सर्व भाग व	
३०४, ३रा मजला, स्पॅन	कर्ज करारनामा क्र.:	खंड आणि तांत्रिक	
एक्सोटिका इमारत, १५०, रोड,	सीडीबीडीआरटीएफ	अहवालानुसार चतुसिमा:	
गाईंदर (पश्चिम)-४०११०१.	१९०३३००००१	उत्तरेस: अंबिका	
३) श्रीमती मुन्नी देवी	वास्तविक ताबा	अपार्ट्मेंट;	
ाजपुरोहित (सह-कर्जदार/	दिनांक: ३१ मे, २०२३	दक्षिणेस: विंग ए;	
जामिनदार), एफ१०४, ५०३,	19.1141. 95 4, 1014	पुर्वेस: इमारत;	
३०४, ३रा मजला, स्पॅन		पश्चिमेसः आतील	
एक्सोटिका इमारत, १५०, रोड,		रस्ता/जैन मंदिर.	
गाईंदर (पश्चिम)-४०११०१.			

कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येत आहे की, वर नमुद मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेसह कोणताही व्यवहार केला असल्यास वर नमुद रक्कम **श्रीराम फायनान्स लिमिटेड**कडे जमा करावी. कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून प्रेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

ठिकाण: मुंबई दिनांक: ३१.०५.२०२३ सही/- प्राधिकृत अधिकारी श्रीराम फायनान्स लिमिटेड ठिकाण: मुंबई

दिनांक : ३ जून, २०२३

जाहीर सूचना

येथे सर्वांना सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील अर्थात **दीपक राजु दुर्गे** यांनी फ्लॅट क्र.१०४, १ला मजला, क्षेत्रफळ १८० चौ.फु., **श्री अंबिका सदन** म्हणून ज्ञात इमारत, २रा कुंभारवाडा, संत सेना महाराज मार्ग, जमीन सी.एस. क्र.४०२६ भाग सी या जागेवर बांधलेले, भुलेश्वर विभाग, गिरगाव, मुंबई-४००००४ ही जागा **महादेव** गोविंद घाणेकर यांच्याकडून खरेदी केली आहे, यानी असे प्रस्तुत केले आहे की, म्हाडाने मुंबई इमारत दुरुस्ती व पुर्नरचना मंडळ अंतर्गत सदर फ्लॅट क्र.१०४ ही जागा **श्री. कृष्णा भाग्या घाणेकर** यांच्याकडे दिनांक ०९.०८.२००० रोजीच्या वाटपपत्र क्र.७०७५ नुसार दिली होती. सदर **कृष्णा भाग्या घाणेकर** यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पश्चात **महादेव गोविंद घाणेकर** हे सदर फ्लॅटबाबत एकमेव कायदेशीर वारसदार त्र प्रतिनिधी आहेत. ज्याअर्थी सदर टेनामेन्ट क्र.१०४ बाबत **श्री. महादेव गोविंद घाणेकर** यांच्या नावे म्हाडाद्वारे वितरीत दिनांक ०२.०३.२००६ रोजीचे नियमित आदेश क्र.११२४ देण्यात आले. ज्याअर्थी आता **श्री. महादेव गोविंद घाणेकर** यांना सदर खोली माझे अशील दीपक राजु दुर्गे यांच्याकडे विक्री करण्याची इच्छा आहे.

जर कोणा व्यक्तीस, कायदेशीर वारसदारांना सदर खोली किंवा भागावर विक्री, वारसाहक्क बक्षीस, भाडेपट्टा, अदलाबदल, तारण, अधिभार, मालकी हक्क, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही हिताचा दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे त्यांचे **कार्यालय क्र.३, तरे कम्पाऊंड, कृष्णा हॉटेलजवळ, दहिसर चेक नाका, दहिसर (पु.), मुंबई-४०००६८** येथे आजच्या तारखेपासून **७ दिवसात** कळवावे, अन्यथा सदर खोलीवर कोणताही दावा नाही असे समजले जाईल.

श्री. किरण ई. कोचरेकर ठिकाण: मुंबई के.के. असोसिएटस्, वकील दिनांक: 0३.0६.२0२३

जाहीर सूचना

येथे सर्वांना सूचना देण्यात येत आहे की, ?) श्री. प्रकाश एस. बैद, ?) श्री. श्रीचंद **एम. बैद व श्रीमती सरोज एस. बैद** हे फ्लॅट क्र.७०१, ७वा मजला, क्षेत्रफळ ५७६ चौ.फू कार्पेट, गजानन अपार्टमेंट आणि जय श्री गजानन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी **लि. म्हणून ज्ञात सोसायटी,** चिंचोळी बंदर रोड, जमीन सीटीएस क्र.१२३०-ई(भाग) च्या जिमनीवर बांधलेले, गाव मालाड, तालुका बोरिवली, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४ या जागेचे मालक आणि अनुक्रमांक ०६१ ते ०६५ धारक भागप्रमाणपत्र क्र.०१३ (यापुढे सदर फ्लॅट व सदर शेअर्स) चे धारक आहेत.

ज्याअर्थी (१) उपरोक्त फ्लॅटबाबत **मे. जे.डी.पी. एन्टरप्रायझेस, बिल्डर्स** यांनी अ.क्र.बीडीआर-१०/६२३७/२००७ अंतर्गत नोंदणीकृत दिनांक २८.०८.२००७ रोजीचे विक्री करारनामानुसार सदर फ्लॅट **१) श्री. प्रकाश एस. बैद, २) श्री. श्रीचंद एम. बैद व ३) श्रीमती सरोज एस. बैद, खरेदीदार** यांच्याकडे विक्री केला होता, (२) ज्याअर्थी **श्री**. श्रीचंद मुलचंद बैद यांचे मुंबई येथे दिनांक ३१.०७.२०१९ रोजी निधन झाले. (३) यापुढे माझे अशील अर्थात श्री. प्र<mark>काश एस. बैद, श्रीमती सरोज एस. बैद व हेमंत एस. बैद</mark> यांनी सदर फ्लॅट व सदर शेअर्सच्या अधिकारावर अधिभार निष्पादनामार्फत बँक/वित्तीय संस्थेकडून सदर फ्लॅट समोर कर्ज घेतले आहे.

जर कोणा व्यक्तीस, कायदेशीर वारसदारांना सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, वारसाहक्ष बक्षीस, भाडेपट्टा, अदलाबदल, तारण, अधिभार, मालकी हक्क, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही हिताचा दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे त्यांचे **कार्यालय क्र.३, तरे कम्पाऊंड, कृष्णा हॉटेलजवळ, दहिसर चेक नाका, दहिसर (पु.), मुंबई-४०००६८** येथे आजच्या तारखेपासून **७ दिवसात** कळवावे, अन्यथा सदर फ्लॅटवर कोणताही दावा नाही असे समजले जाईल.

श्री. किरण ई. कोचरेकर ठिकाण: मुंबई दिनांक: 0३.0६.२0२३ के.के. असोसिएटस्, वकील

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड

सीआयएन:एल२८१२०एमएच१९९२पीएलसी०६९२५२ नोंदणीकृत कार्यालय: टेक्नोक्राफ्ट हाऊस, ए-२५, रोड क्र.३, एमआयडीसी इंडस्ट्रीयल इस्टेट, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३, दूर:+९५-४०९८२२२२/ ०००२, फॅक्स:२८३५६५५९, ई-मेल:investor@technocraftgroup.com, वेबसाईट:www.technocraftgroup.com

टपाल मतदानाची सूचना

सदस्यांना येथे सुचित करण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ **(कंपनी कायदा)** च्या कलम १०८ आणि ११० व इतर लागू तरतुदी सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ **(नियम)** सहवाचिता कोणत्याही वैधानिक सुधारणा किंवा त्या काळासाठी नागू असलेल्या पुर्नअधिनियमांसह) सहवाचिता परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ०८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, २०/२०२० दिनांक ०५ मे, २०२०, ३३/ २०२० दिनांक २८ सप्टेंबर, २०२०, ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर, २०२०. परिपत्रक क्र.०२/२०२१ १३ जानेवारी, २०२१ आणि परिपत्रक क्र.२०/२०२१ दिनांक ०८ डिसेंबर, २०२१ आणि परिपत्रक क्र.३/२०२२ दिनांक ०५ मे, २०२२ रोजी सहकार मंत्रालयाने **(एमसीए** परिपन्नके) भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ चे नियमन ४४ नुसार (सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स) आणि इतर तागू कायदे आणि नियम, **टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड (कंपनी)** ने **शुक्रवार**, २ जून, २०२३ रोजी सर्व सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टपाल मतदान सूचना (सूचना) गठवण्याचे काम पूर्ण केले आहे ज्यांची नावे सदस्यांच्या नोंदणीमध्ये/लाभार्थ्यांच्या यादीमध्ये भाहेत. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड **(एनएसडीएल)** आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस) लिमिटेड (सीडीएसएल) (एनएसडीएल आणि सीडीएसएल, डिपॉझिटरीज सोबत मिळून) कडून **शुक्रवार, २६ मे, २०२३ रोजी (निश्चित तारीख)** मालकांना, कंपनी खालील व्यवसायांकरिता रिमोट ई-व्होटिंग (ई-व्होटिंग) द्वारे टपाल मतदानाद्वारे सदस्यांची मान्यता घेते

अ.क्र. ठरावाचे वर्णन

विशेष द्यावामार्प्य दिसंक ३० मे २०२३ पामन ५ वर्षांच्या कालावधीक्रीया स्ववंत्र संचालक म्हणून श्री. औबरे रिबेलो (डीआयएन:0८0९१७१0) यांची पुर्ननियुक्ती

विशेष ठरावामार्फत दिनांक ३१ ऑगस्ट, २०२३ पासून ५ वर्षांच्या कालावधीकरिता व्यवस्थापकीय संचालक म्हणून श्री. सुदर्शन कुमार सराफ (डीआयएन:०००३५७९९) यांची पुर्ननियुक्ती करणे.

सर्वसाधारण ठरावामार्फत कंपनीची विलग उपकंपनी एएआयटी/टेक्नोक्राफ्ट स्कॅफोल्ड डिस्ट्रीब्युशन एलएलसी एफझेडई यांच्यासह व्यवहारात प्रवेश करण्यासाठी मान्यता.

ही सूचना कंपनीच्या <u>www.technocraftgroup.com</u> वर, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजे बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज इंडिया लिमिटेड <u>www.nseindia.com</u> आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड <u>www.evoting.nsdl.com</u> वर उपलब्ध करून देण्यात आली आहे ज्यावर कंपनीचे इक्रिटी

कंपनीच्या संचालक मंडळाने **मे. नितेश जैन अँड कंपनी,** कंपनी सचिव (सदस्यत्व क्रमांक एफसीएस ६०६९ आणि सराव प्रमाणपत्र क्र.८५८२), टपाल मतदान फक्त ई–वोटिंग प्रक्रियेद्वारे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्भतीने आयोजित करण्यांकरिता तपासणीस म्हणून नियुक्ती केली

सेबी लिस्टिंग रेग्युलेशनच्या रेग्युलेशन ४४ चे पालन करून आणि नियम आणि एमसीए परिपत्रकांसोबत सहवाचिता कायद्याच्या कलम १०८ आणि ११० च्या तरतुर्दीनुसार, कंपनी तेच्या सर्व सदस्यांना त्यांचे सूचनेत नमूद सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पध्दतीने मत देण्यासाठी रिमोट ई-व्होटिंग सुविधा पुरवत आहे. केंपनीने आपल्या सदस्यांना ई-व्होटिंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एनएसडीएलच्या सेवांचा सहभाग घेतला आहे. एमसीए परिपत्रकांच्या आवश्यकतांचे पालन करताना, टपाल मतदान फॉर्मसह सूचनेची हार्ड कॉपी आणि प्री-पेड बिझनेस लिफाफा या टपाल मतदानाकरिता सदस्यांना पाठवले गेले नाहीत आणि सदस्यांना विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी त्यांची संमती (करिता) किंवा असहमत (विरुद्ध) फक्त ई-वोटिंगद्वारे सूचनेमध्ये सूचित केलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचून संवाद साधावा.

सदस्यांनी नोंद घ्यावी की ई-वोटिंग **शनिवार, ३ जून, २०२३ (स.०९.००वा. भाप्रवे)** पासून सुरू झाले आहे आणि **रविवार, २ जुलै, २०२३ रोजी (सायं.०५.००वा. भाप्रवे)** संपेल. ई-व्होटिंग पध्दत एनएसडीएलद्वारे **दिनांक २ जुलै, २०२३ रोजी सायं.०५.००वा. (भाप्रवे)** नंतर अक्षम केले जाईल. सदस्यांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी ई-वोटिंगमधील प्रक्रिया आणि पद्धतीबाबत सूचनांमध्ये ई-मतदान सूचनांचा संदर्भ घ्यावा. सदस्यांचे मतदानाचे अधिकार निश्चित तारखेनुसार कंपनीच्या भरणा केलेल्या इक्रिटी भाग भांडवलामध्ये त्यांच्या भागधारणेच्या प्रमाणात असतील. निश्चित तारखेनुसार सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे

न्या सदस्यांनी इक्रिटी शेअर्स वास्तविक स्वरूपात धारण केले आहेत आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते कंपनीकडे अपडेट केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी कंपनीला investor@technocraftgroup.com वर ईमेल पाठवावे आणि त्यांचे संबंधित ईमेल पत्ते अपडेट करावेत. डिमटेरिअलाइज्ड स्वरूपात इक्रिटी शेअर्स धारण करणाऱ्या आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजकडे त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत करण्याची विनंती केली जाते.

टपाल मतदानाचा निकाल **सोमवार, ३ जुलै, २०२३** रोजी अध्यक्षांना तपासनीसांद्वारे घोषित केला जाईल आणि स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटरीज आणि निबंधक आणि भागहस्तांतर प्रतिनिधी यांना कळवला जाईल आणि कंपनीच्या <u>www.technocraftgroup.com</u> वेबसाइटवर आणि रनएसडीएल च्या <u>https://www.evoting.nsdl.com</u> वेबसाइटवर देखील प्रदर्शित केला

ई-व्होटिंगद्वारे टपाल मतदानाशी संबंधित कोणत्याही तक्रारी श्री. नीरज राय, कंपनी सचिव यांच्याकडे टेक्नोक्राफ्ट हाऊस, ए-२५, रोड क्र.३, एमआयडीसी इंडस्ट्रीयल इस्टेट. अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३, महाराष्ट्र, भारत, दूर.क्र.:(०२२) ४०९८२२२२ येथे संबोधित केल्या जाऊ शकतात किंवा <u>investor@technocraftgroup.com</u> मेल करा. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्यासाठी काही शंका असल्यास, तुम्ही भागधारकांसाठी

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाउनलोड विभागात उपलब्ध शेअरधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह् शकता किंवा टोल फ्री क्रमांक १८०० १०२० ९९०/१८०० २२ ४४ ३० वर कॉल करू शकता किंवा **श्री. सागर एस गुधाते** यांना <u>evoting@nsdl.co.in</u> वर विनंती पाठवा.

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड करिता नीरज राय

कंपनी सचिव

एवान्स फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड नोंदणीकृत आणि कॉपोरेट कार्यालय पत्ता: फलक्रम बिझनेस सेन्टर, ००१ व ००२, AVANSE FRANCES ए विंग, हयात रिजन्सी हॉटेलच्या पुढे, सहस रोड, अंग्रेरी (पुर्व), गुंबई-४०००९९, महाराष्ट्र.



ताबा सूचना

(परिशिष्ट-४, सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ चे नियम ८(१)) याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सदर कायदा) अंतर्गत **एवान्स फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत दिनांक **२७ फेब्रुवारी, २०२३** रोजी वितरीत केलेल्या **मागणी सूचने**नुसार कर्जदार/सह-कर्जदार/जामिनदार/ रणकर्ता/संचालक: **(१) श्री. भगवान बाबा चॅरिटेबल ट्रस्ट; यांचा पत्ता: (२) राजेंद्रकुमार** विजय केंद्रे, (३) निर्मला राजेंद्रकुमार विजय केंद्रे, सर्वांचा निवासी पत्ता: मु. पोस्ट बिरवाडी, **महाड, रायगड, महाराष्ट्र, भारत–४०२३०२** यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत दिनांक <mark>१० फेब्रुवारी, २०२३</mark> रोजी देय रक्कम रु.२,२६,१६,९७०/**- (रुपये दोन कोटी सव्वीस लाख सोळा हजार नऊशे सत्तर फक्त)** जमा करण्यास कळविणेत आले होते.

कर्जदार/सहकर्जदार/	कर्ज खाते	मागणी सूचना	१२.०१.२०२२ रोजी
तारणकर्ता	क्रमांक	दिनांक	एकूण थकबाकी रक्कम
१) श्री. भगवान बाबाचॅरिटेबल ट्रस्ट२) राजेंद्रकुमार विजय केंद्रे३) निर्मला राजेंद्रकुमारविजय केंद्रे	एमयुएमसीई००१४९१०३, एमयुएमसीई००१८०८३७	२७.०२.२०२३	रु.२,२६,१६,९७०/ – (रुपये दोन कोटी सव्वीस लाख सोळा हजार नऊशे सत्तर फक्त)

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार, तारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर nयद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा (स्थावर मालमत्ता) **सांकेतिक ताबा ३० मे, २०२२** विशेषतः कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार/तारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते

की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **एवान्स फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड** यांच्याकडे दिनांक **१० फेब्रुवारी, २०२३** रोजी देय थकबाकी रक्कम रु.२,२६,१६,९७०/- (रुपये दोन कोटी सव्वीस लाख सोळा हजार नऊशे **प्रत्तर फक्त)** तसेच त्यावरील व्याज जमा करावे.

कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांचे लक्षा वेधण्यात येत आहे की. कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

गलमत्ता क्र.१: जमीन सर्व्हे क्र.१२३, हिस्सा क्र.८, क्षेत्र एच–आर-पी ०–६२–०, श्री भगवान बाबा चॅरिटेबल ट्रस्ट, एमआयडीसी रोड, गणेश नगर, गाव बिरवाडी, तालुका महाड, जि. रायगड, अक्षांश १८.१०५४६८ व रेखांश ७३.५०००९९ येथील जिमनीचे सर्व भाग व खंड आणि **चतुसिमा- उत्तरेस:** सर्व्हे क्र.१२३, हिस्सा क्र.७; **पुर्वेस:** एस.क्र. हिस्सा क्र.८, श्री भगवान चॅरिटेबल ट्रस्ट (०-४०-० एच.आर.); **पश्चिमेस:** सर्व्हे क्र.१२३, हिस्सा क्र.१३; **दक्षिणेस:** दहिवड गावची सिमा.

गलमत्ता क्र.२: जमीन सर्व्हे क्र.१०६, हिस्सा क्र.१२(पी), क्षेत्र एच–आर–पी ०–०३–२, आकार ० २३ रु. पैसे व हिस्सा क्र.११ क्षेत्र, एच-आर-पी ०-०८-०० पोट खराबा क्षेत्र, एच-आर-पी ०-००-००, एकूण क्षेत्र, एच-आर-पी ०-०८-००, श्री भगवान बाबा चॅरिटेबल ट्रस्ट, एमआयडीसी रोड, गणेश नगर, गाँव बिरवाडी, तालुका महाड, जि. रायगड येथील जमिनीचे सर्व भाग व खंड आणि **चतुसिमा-**उत्तरेस: एनए; पुर्वेस: एनए; पश्चिमेस: एनए; दक्षिणेस: एनए.

ठिकाण: महाड, रायगड सही / - प्राधिकृत अधिकारी एवान्स फायनान्शियल सर्विसेस लिमिटेडकरिता

पिरामल एन्टरप्रायजेस लिमिटेड सीआयएन: ए२४११०एमएच१९४७पीएलसी००५७१९



नोंदणीकृत कार्यालयः पिरामल अनंता, अगस्त्य कॉर्पोरेट पार्क **© Piramal** अग्निशमन केंद्रासमोर, कमानी जंक्शन, एल.बी.एस. मार्ग कुर्ला पश्चिम, मुंबई-४०००७०. बुर: ९१-२२-३८०२३०००/४०००, ई-मेलःcomplianceofficer.pel@piramal.com वेबसाईटःwww.piramal.com

वार्षिक सर्वसाधारण सभा आणि लाभांशाकरिता नोंद तारखेची माहिती

सदस्यांना वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरसिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) दिनांक ०५.०५.२०२० सहवाचिता परिपत्रक दि.०८.०४.२०२०, १३.०४.२०२० १३.०१.२०२१, १४.१२.२०२१, ०५.०५.२०२२ आणि २८.१२.२०२२ (यापृढे रमसीए परिपत्रक म्हणून संदर्भ) आणि सेबी परिपत्रक दि.१२.०५.२०२०, १५.०१.२०२१, १३.०५.२०२२ व ०५.०१.२०२३ (सेबी परिपत्रक म्हणून संदर्भ) नुसार वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) घेण्यात येणार आहे. एमसीए व सेबी परिपत्रकानुसार आणि कंपनी कायदा २०१३ च्या आवश्यक तरतुदी व सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स व डिस्क्लोजर रिकायरमेंट्स्) रेग्युलेशन २०१५ नुसार एजीएम घेण्याच्या सुचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता **पिरामल** एंटरप्राय**झेस लिमिटेड** (कंपनी) ची **७६वी** वार्षिक सर्वसाधारण सभा **शुक्रवार**, **३० जून, २०२३ रोजी दु.३.००वा. (भाप्रवे)** व्हीसी/ओएव्हीएममार्फत संचालित

एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार एजीएम सूचना, वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवाल सर्व सदस्यांना ज्या सदस्यांचे ई-मेल डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) किंवा कंपनी/लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक इनटाईम), कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी यांच्याकडे नोंदणीकृत आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविण्यात आले आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या <u>www.piramal.com</u> आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या <u>www.nseindia.com</u> व बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदस्यांना व्हीसी/ओएव्हिएममार्फत एजीएममध्ये उपस्थित/सहभागी होता येईल. एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी माहिती एजीएम सुचनेत नमुद आहे आणि कंपनी कायद्याच्या कलम १०३ अन्वये गणसंख्याकरिता व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम उपस्थित सदस्यांची मोजणी

कंपनीद्वारे एजीएम सुचनेत नमुद ठरावांवर मत देण्यासाठी सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा तसेच एजीएम दरम्यान ई-व्होटिंग मतदान प्रणालीने सुविधा दिलेली आहे. सदस्यांना सदर सुविधा देण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड यांची सेवा नियुक्त केली आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती एजीएमच्या सूचनेचा भाग असेल.

अंतिम लाभांश भरणे

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता रु.२/- प्रत्येकी दर्शनी मुल्याचे रु.३१ प्रती समभागाच्या अंतिम लाभांशाकरिता पात्र सदस्यांची नावे निश्चितीसाठी नोंद दिनांक म्हणून कंपनीने शुक्रवार, १६ जून, २०२३ निश्चित केली आहे, जे कंपनीच्या एजीएममध्ये घोषित केले जाईल.

प्रदस्याचे अद्यायावत बँक खाते तपशील उपलब्ध नसल्याने विद्युत पद्धतीने त्यांचे बँक खात्यात थेट कोणत्याही सदस्यास लाभांश देण्यास कंपनीला शक्य झाले नाही तर कंपनीकडून अशा सदस्यास डिव्हीडंड वॉरंट/धनादेश पाठविले

वित्तीय कायदा २०२० नुसार १ एप्रिल २०२० पासून लाभांश उत्पन्न सदस्यांकडून कर योग्य असेल आणि कंपनीने विहित दराने सदस्यांना लाभांश देतेवेळी स्त्रोताकडील कर कपात करणे आवश्यक आहे. विविध श्रेणीकरिता विहित दरांसाठी सदस्यांनी <u>https://www.piramal.com/_investor/piramal-enter-</u> prises-limited/shareholder-information/dividend/ वेबसाईटला भेट

निवासी वैयक्तिक सदस्य पॅनसह आणि ज्यांचे आयकर देय नाही त्यांनी शुक्रवार, ९ जून, २०२३ रोजी सायं ६.००वा. (भाप्रवे) पर्यंत peldivtax@linkintime.co.in व https://web.linkintime.co.in/ <u>formsreg/submission-of-form-15g-15h.html</u> या ई-मेलद्वारे लागू असेल त्याप्रमाणे नमुना क्र.१५जी/नमुना क्र.१५एच मध्ये घोषणा सादर करून स्त्रोताकडील कर न कपातीचा लाभ घ्यावा. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे पॅन नोंदणीकृत नसल्यास २०% पेक्षा अधिक दराने टीडीएस कापले जाईल. **शुक्रवार, ९ जून, २०२३** रोजी सायं.६.००वा. (भाप्रवे) नंतर कर निश्चिती/

कपातीवरील पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही. <u>ईमेलची नोंदणी आणि/किंवा बँक खाते अपडेट करणे</u>

ज्या सदस्यांनी विद्युत सहाय्यतेमार्फत त्यांचे बँक खात्यात थेट लाभांश प्राप्त करण्यासाठी त्यांचे बँक खाते अद्ययावत केलेले नाही त्यांनी खालील सूचनांचे पालन करावे.

वास्तविक धारणा	तुमचे ई-मेल आणि तुमचे बँक खाते तपशील विहित नमुना
	आयएसआर-१ मध्ये सर्व आवश्यक दस्तावेजांसह लिंक
	इनटाईम यांच्याकडे rnt.helpdesk@linkintime.co.in
	मेलवर किंवा कुरियरने सी-१०१, १ला मजला, २४७ पार्क,
	एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०००८३ येथे
	नोंद/अद्यायावत करावे.
डिमॅट धारणा	त्यांनी त्यांचे ई-मेल आणि बँक खाते तपशील डीपीद्वारे

विहीत प्रक्रियेचे पालन करून संबंधीत डिपीकडे नोंदवावीत

पिरामल एन्टरप्रायझेस लिमिटेडकरिता सही/-

बिपिन सिंग ठिकाण: मुंबई दिनांकः २ जून, २०२३ कंपनी सचिव